ANUROOP PACKAGING LIMITED

CIN: L25202MH1995PLC093625

REGISTERED. OFFICE – 105, AMBISTE BUDRUK, POST KHANIVALI, TAULKA – WADA, PALGHAR - 421303.

CORPORATE OFFICE – 607, 6TH FLOOR, IJMIMA COMPLEX, OFF. LINK ROAD, MALAD (WEST), MUMBAI – 400064.

Contact No.: 022-49240182/83 Email ID: info@anurooppackaging.com Website: https://anurooppackaging.com/

May 31, 2025

To,
The Department of Corporate Services,
BSE Limited,
P.J. Towers, Dalal Street, Fort,
Mumbai – 400001.

(ANUROOP | 542865 | INE490Z01012)

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under SEBI Listing Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III, Regulation 47 and Regulation 52 of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published regarding extract of the Audited Standalone & Consolidated Financial Results approved by the Board of Directors in their meeting held on May 30, 2025 for the Fourth Quarter and Financial Year ended March 31, 2025 in the following newspapers:

- i. English National Daily "Financial Express" Newspaper, &
- ii. Marathi daily "Pratahkal" Newspaper

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.anurooppackaging.com .

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of Anuroop Packaging Limited

Akash Amarnath Sharma Managing Director

DIN: 06389102

WWW.FINANCIALEXPRESS.COM

MKVentures Capital Limited CIN: L17100MH1991PLC059848

Regd.Office: 11th Floor, Express Towers Nariman Point, Mumbai - 400021 Website: https://mkventurescapital.com/ Tel No: 91 22 6267 3701 Email: info@mkventurescapital.com

Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March, 2025 STANDALONE FINANCIAL RESULTS: [Amount in Rs. Lakhs, except EPS]

Sr.			Quarter Ended	Year Ended			
No.	Particulars	31-Mar-25 (Audited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	31-Mar-25 (Audited)	31-Mar-24 (Audited)	
1	Total Income from Operations (Net)	340.34	854.12	901.05	2,752.07	4,139.79	
2	Net $Profit(+)/(Loss)(-)$ from ordinary						
	Activities after tax	(534.84)	535.04	586.71	937.70	2,108.20	
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	(532.76)	535.04	586.66	939.78	2,108.15	
4	Paid up equity share capital-						
	(Face value of Rs. 10/-each)	384.35	384.35	384.35	384.35	384.35	
5	Other equity (including reserves)	-	-	-	9,877.38	8,976.03	
7	Earning per share (EPS)						
	(before Extraordinary items)						
	(of Rs.10/-each -not annualised):						
	(a) Basic	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22	
	(b) Diluted	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22	
8	Earning per share (after extraordinary items)						
	(of Rs.10/-each)-not annualised :						
	(a) Basic*	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22	
	(b) Diluted*	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22	

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and year ended March 31, 2025 is available on the Stock Exchange websites
- This audited Standalone Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The Company is a Non Banking Financial Company and involved in two business activities Loan & investment and Consultancy.
- Accordingly, both the activities are separately reported in accordance with Ind AS 108 "Operating Segment". Figures in the previous period have been regrouped, recomputed wherever necessary, in order to make them comparable.
- The figures for the fourth quarter in each of the financial years are the balancing figures between figures in respect of the nine month

end figures of the respective financial year.

Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and Financial year ended 31st March, 2025 **CONSOLIDATED FINANCIAL RESULTS:** [Amount in Rs. Lakhs, except EPS]

Sr.			Quarter Ended	Year Ended					
No.	Particulars	31-Mar-25 (Audited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	31-Mar-25 (Audited)	31-Mar-24 (Audited)			
1	Total Income from Operations (Net)	346.67	859.86	905.34	2,768.75	4,152.52			
2	Net $Profit(+)/(Loss)(-)$ from ordinary								
	Activities after tax	(530.20)	538.66	589.61	949.04	2,117.40			
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	(528.12)	538.66	589.55	951.12	2,117.35			
4	Paid up equity share capital-								
	(Face value of Rs. 10/-each)	384.35	384.35	384.35	384.35	384.35			
5	Other Equity (including reserve)	-	-	-	9,904.55	8,991.86			
6	Earning Per Share (EPS)								
	(before Extraordinary items)								
	(of Rs.10/-each -not annualised):								
	(a) Basic	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46			
	(b) Diluted	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46			
7	Earning per share (after extraordinary items)								
	(of Rs.10/-each)-not annualised :								
	(a) Basic*	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46			
	(b) Diluted*	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46			
Notes: 1 The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May.									

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May,

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and year ended March 31, 2025 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) This audited Consolidated Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)
- Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The Company is a Non Banking Financial Company and involved in two business activities Loan & investment and Consultancy.
- Accordingly, both the activities are separately reported in accordance with Ind AS 108 "Operating Segment". Figures in the previous period have been regrouped, recomputed wherever necessary, in order to make them comparable.
- The figures for the fourth quarter in each of the financial years are the balancing figures between figures in respect of the nine month
- end figures of the respective financial year. For and on behalf of the Board of Directors For Mkventures Capital Limited

Place : Mumbai







izmo ltd. Driving Growth





Audited Financial Results for the Quarter & Financial Year ended 31-03-2025

Madhusudan Murlidhar Kela

Managing Director

DIN: 05109767

Statement of Consolidated Audited Financial Results for the Quarter & FY ended 31-03-2025

_			(rio. ii) Lairero,			
SI.			Quarter End	Year Ended		
No.	Particulars	Audited 31.03.2025	Un-Audited 31.12.2024	Audited 31.03.2024	Audited 31.03.2025	Audited 31.03.2024
1	Revenue from Operation	5981.23	5,866.52	5,028.84	22,461.01	18,674.83
2	Other Income	85.32	221.52	85.63	3,525.91	334,27
3	Total Income	6,066.55	6,088.04	5,114.47	25,986.92	19,009.10
4	Profit/(Loss) for the period	688.93	605.90	903.74	4,888.03	2,605.06
5	Total other Comprehensive Income	5.68		10.18	5.68	10.18
6	Total other Comprehensive Income	694.61	605.90	913,92	4,893.71	2,615.24
7	Paid-up Equity Share Captial (Face value Rs.10/- per share)	1,487.21	1,487.21	1,411.36	1,487.21	1,411.36
8	Reserves	34,427.51	34,213.27	29,233.89	34,427.51	29,233.89
9	Earnings Per Share (Face value of share at Rs.10/each)(not Annualised)					10
	(a) Basic	4.63	4.07	6.40	33.90	19.30
	(b) Diluted	4.63	4.07	6.40	33.90	19.30

(Rs. in Lakhs)

Statement of Stand alone Audited Financial Results for the Quarter & FY ended 31-03-2025

SI.		9	Quarter Ende	Year Ended		
No.	Particulars	Audited 31.03.2025	Un-Audited 31.12.2024	Audited 31.03.2024	Audited 31.03.2025	Audited 31.03.202
- 1	Revenue from Operation	1,220.99	1,164.91	1,147.03	4,685.64	4,261.94
2	Other Income	30.68	84.53	31.99	3,219.80	113.50
3	Total Income	1,251.67	1,249.44	1,179.02	7,905.44	4,375.44
4	Profit/(Loss) for the period	19.30	9.74	1.60	2,443.40	19,07
5	Total other Comprehensive Income	5.68	(*)	10.18	5.68	10.18
6	Total Comprehensive Income for the Period	24.98	9.74	11.78	2,449.07	29.25
7	Paid-up Equity Share Captial (Face value Rs.10/- per share)	1,487.21	1,487.21	1,411.36	1,487.21	1,411.36
8	Reserves	19,636.29	19,700.14	16,495.75	19,636.29	16,495.75
9	Earnings Per Share (Face value of share at Fis.10/-each)(not Annualised)					F-6
	(a) Basic	0.13	0.07	0.01	16.95	0.14
	(b) Diluted	0.13	0.07	0.01	16.95	0.14

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Q4 and FY Ended 31.03.2025 filled with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The complete format of Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and also on Company's website at www.izmoltd.com.

Notes to Financial Results

- The above audited Q4 and Annual financial results for the financial year ended 31st March, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2025.
- Statutory Audit of financial results for the Q4 and financial year ended 31st March, 2025 has been carried out by the Auditors.
- Investors Grievances during the quarter: Received Nil, Attended Nil, Pending Nil. 4. The Company added 110 clients in the US market including 103 clients in Frog Data.

See accompanying notes to the Financial Results.

- 5. Client addition in Europe including UK were 53 clients.
- izmo Microsystems Pvt. Ltd.
- a. It has crossed revenues of Rs. 8 crores in the first full year of operation. New client additions include Bharat. Electronics Limited. We expect the semiconductor packaging and System in Package (SIP) business to grow substantially in the years to
- b. As was announced on March 25th, 2025 IMPL is the exclusive industry partner with IIT Madras in a groundbreaking project at the Centre for Programmable Photonic Integrated Circuits and Systems (CPPICS), Center of Excellence (CoE). The CoE-CPPICS has been established on 1st January 2021 in the Department of Electrical Engineering, IIT Madras with a substantial seed funding of Rs. 2,665 Lakhs from the MeltY, Govt, of India and in-kind contribution of Rs. 325 Lakhs from izmo Microsystems Bengaluru.
- The Company operates in one reportable segment only.
- Employee benefit expenses for the FY ended 31st March, 2025 includes Rs.143.09 lakhs (PY Rs. 144.50 lakhs) expenses recognised on account of Stock option offered to employees under ESOP Schemes, recognised over the
- The Company has collected US\$ 286K (Rs.241.68 lakhs) from several companies towards image copyright infringement charges during FY. This is part of the other income. This is a result of legal action taken by the company against several large international media companies using Izmo's automotive images illegally.
- 10. Other expenses for Q4 & FY ended 31.03.2025 includes Rs.215.51 lakhs (PY Rs. 14.22 lakhs) pertains to old balance
- write off charged to P&L, on consolidated basis and hence to that extent net profit is reduced for the said period.
- Outstanding Qualified Borrowings at the start of the financial year Rs. 151.65 lakhs
- Outstanding Qualified Borrowings at the end of the financial year Rs.325.74 lakhs
- 13. Highest credit rating of the company relating to the unsupported bank borrowings or plain vanilla bonds, which have no structuring/support built in. - Not Applicable

- 14. Incremental borrowing done during the year (qualified borrowing) Rs.250 lakhs
- 15. Borrowings by way of issuance of debt securities during the year Rs.NIL
- 16. Ind AS 116- Leases -The Company has different lease rental contracts which comes under the purview of IND AS 116-Leases. However the management is of the opinion that impact on the Company's financial statements is not material.
- 17. The figures for the guarter ended 31st March, 2025 and 31st March, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year-to-date figures upto the third quarter of the respective financial year.

Bengaluru 30th May, 2025

For and on behalf of the Board sd/-

Sanjay Soni Managing Director

DIN: 00609097

Flat No. 9, Prestige Casablanca Apt. Airport Road, Bengaluru - 560017

*For FY 24-25 as compared to PY, at consolidated level.

#177/2C, Bilekahalli Industrial Area, Off Bannerghatta Road, Bengaluru-560 076 Ph: +91 80 67125400, Fax: +91 80 67125408 www.izmoltd.com CIN: L72200KA1995PLC018734

ANUROOP PACKAGING LIMITED

Address: 607, 6™ Floor, Ijmima Complex, Off. Link Road, Malad West, Mumbai — 400064.

Tel No: 022-35435303, Email id:- info@anurooppackaging.com, website:- https://anurooppackaging.com/

EXTRACT OF AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL

RESULTS FOR THE FOURTH QUARTER ENDED MARCH 31, 2025

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone & Consolidated Financial Results for the fourth quarter and financial year ended March 31, 2025 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other

2. The full format of the Standalone as well as consolidated Results for the fourth quarter and Financial Year Ended March 31, 2025 approved by the Board of Directors at their meeting held on May 30, 2025; along with Audit Report

is available on the website of the Stock Exchange at https://www.bseindia.com/ and on the Company's website

Particulars

Earnings per Share (₹) – Basic & Diluted

at https://anurooppackaging.com/.

Disclosure Requirements) Regulations, 2015.

Modern Engineering

and Projects Limited

a) Revenue from operations

b) Employee benefits expense

Profit/(Loss) Before Tax (1-2)

Profit/(Loss) Before Tax (3-4)

Profit/(Loss) for the period (5-6)

Other Comprehensive Income:

reclassified to profit or loss

Paid-up Equity Share Capital

Earnings per Share (EPS)

a) Basic EPS (₹)

b) Diluted EPS (₹)

'Not annualised

Place: Mumbai.

Date: May 30, 2025

(Face Value of ₹ 10 per share)

d) Depreciation & Amortization expense

Exceptional items Income / (Expenses) :

a) Items that will not be reclassified to profit or loss

Total Comprehensive Income for the period (7+8)

www.bseindia.com the same is also avilable on the Company website viz. www.mep.ltd

b) Tax impact relating to items that will not be

Other Equity (excluding revaluation reserve)

Income:

Expenses :

b) Other Income

Total Revenue

a) Operating Costs

c) Finance Costs

e) Other expenses

Tax Expense a) Current Tax

b) Deferred Tax

Total Expenses

The same can be accessed by the URL & by QR Code given below -

Date: 30-05-2025

Particulars

https://anurooppackaging.com/wp-content/uploads/2025/05/March-2025.pdf

Total Income Profit before Tax

Net Profit after Tax

Quarter Ended March 31, 2025

(₹in Lakhs)

(Standalone)

122.01

21.49

27.16

0.24

Modern Engineering and Projects Limited

MARCH 31, 2025 ? in Lakhs (Except earnings per share data)

2024

Audited

4,074.1

4,074.15

3,358.68

141.63

34.82

73.48

105.90

359.64

359.64

196.70

202.51

-5.81

162.94

-0.86

-1.14

162.09

309.00

5.27

5.27

For and on the behalf of the Board of Directors

3.714.51

Quarter Ended

March 31, December March 31,

31, 2024

Unaudited

2,267.74

2,273.76

2,320.10

140.80

10.17

43.58

143.19

2,657.85

-384.09

-384.09

-23.46

-22.35

-360.64

-1.11

1.17

1.57

-0.40

-359.46

1,545.00

-7.70

-7.70

6.02

(Formerly known as Modern Converters Limited)

CIN: L01132MH1946PLC381640

103/4 Plot -215, Free Press House, FI-10, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021

E-mail: cs@mep.tid; Website: www.mep.tid; Telephone No.: 022-66666007

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

Audited

4,219.52

4,243.80

2,780.52

156.56

28.10

54.03

113.90

3,133,11

1,110.69

1,110.69

174.23

177.32

936.46

-3.09

4.08

5.44

-1.37

940.54

1,545.00

10.70

10.70

The above financial result is filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure

Requirements), 2015. The detailed Notes of the above financial results are available on the website of Stock Exchange viz.

24.28

Quarter Ended March 31, 2025

(₹ in Lakhs)

(Consolidated)

865.24

341.15

250.42

2.02

For Anuroop Packaging Limited

Year Ended Year Ended

March 31,

2024

Audited

9,321.93

62.45

9,384.38

.456.74

524.36

96.43

283.73

354.12

8,715.37

669.01

669.01

304.50

285.57

18.92

364.52

-0.85

-1.14

0.28

363.67

309.00

-382.69

11.80

11.80

Place: Bangalore

March 31,

2025

Audited

9,561.11

9,790.97

7.834.51

546.99

59.36

179.32

442.56

728.24

728.24

-0.37

203.78

-204.15

728.61

3.44

4.59

732.05

1,545.00

4,057.34

7.85

7.85

Radheshyam Mopalwar

DIN: 02604676

9,062.73

229.86

Akash Sharma

DIN: 06389102

Managing Director

SKYLINE INDIA LIMITED

Regd, Office: 1E/4, Jhandewalan Extn. New Delhi -110055 CIN:L51909DL1996PLC075875 Email: skylineindia96@gmail.com. Phone +91-11-23541110, Website: www.skylineindia.co.in Statement of Audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2025 (Amount Rs. In lacs

SHEAR HARRAND NO	Quarte	r Ended	Year Ended		
Particular	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	
Total income from operations (net)	26.58	10.75	35.11	56.87	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	21.83	(11.34)	0.33	(31.52)	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	21.63	(11.34)	0.33	(31.52)	
Paid-up Equity Share Capital	398.26	425.91	398.26	425.91	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/-each): Basic & Diluted [in Rupees]	0,54	(0.27)	0.01	(0.74)	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each); Basic & Diluted (in Rupees)	0.54	(0.27)	0.01	(0.74)	
Note: Note: The above is an extract of th	e detailed for	mat of Quart	erly and yea	rly Financial	

Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Financial Results is available on the Stock Exchange websites; www.msei.in The aforesaid financial result have been approved by the Board of Directors in its Board meeting held on 30.05.2025 For SKYLINE INDIA LIMITED

Place: New Delhi Rajesh Kumar Sanghi Date: 30/05/2025 Managing Director

Oswal Minerals Limited Regd. Office: #8/11, Police Station Road, Pallavaram, Chennai-600043

CIN: L30006TN1996PLC035973 E-Mail: info@oswalminerals.com; Website: www.oswalminerals.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2025 (₹ in Crores except EPS)

Quarter Ended Year Ended Particulars 31,03.2025 31.03.2024 31.03.2025 Audited Audited Audited 1 Total Income from Operations(Net) 407.02 2074.79 464.10 2 Net Profit from Ordinary Activities before Tax. 7.23 (0.97)(9.46)Exceptional and / or Extraordinary items 3 Net Profit for the period after Tax, Exceptional 4.31 (0.92)21.00 and/ or Extraordinary items Paid-up Equity Share Capital 7.55 7.55 7,55 (Face value of ₹ 10/- each). Earnings Per Share (EPS) (i) Basic and diluted EPS before Extraordinary items 5.71 27.81 (1.22)ii) Basic and diluted EPS after Extraordinary items (1.22)27.81 (not annualized)

The above Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2025 have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 30th May, 2025. The above Financial results for the year ended 31st March, 2025 have been audited by the Statutory Auditors. An unmodified report has been issued by them thereon. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock

exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the Stock Exchange website (www.msei.in/index.aspx) and on the Company's website (www.oswalminerals.com) FOR AND ON BEHALF OF BOARD

SRIPAL KUMAR MOHANLAL MANAGING DIRECTOR

AGGARSAIN SPINNERS LIMITED CIN: L17297HR1998PLC034043

Regd. Office: 2nd Floor, SCO 404, Sector-20, Panchkula | Ph: 0172-4644666, 4644777

Email: aggarsainspinners@gmail.com | Website: www.aggarsainspinners.com **EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

		St	andalone	
SI No.	Particulars	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	
1.	Total income from operation Net Profit/(Loss) for the period (before tax.	3,812.42	11,018.70	3,276.15
3.	Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period before tax	28.39	70.85	9.29
4.	(After Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax	28.39	70.85	9.29
	(After Exceptional and/or Extraordinary Items)	21.36	50.52	13.92
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	21.36	50.52	13.92
6.	Equity Share Capital	350.34	350.34	350.34
7.	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year	Constant Con	527.58	
8.	Earning per share (before extraordinary items) (not annualised); (of Rs. 10 each)	2000	100.00	
	(a) Basic (Rs.)	0.61	1.44	0.39
	(b) Diluted (Rs.)	0.61	1.44	0.39
9	Earning per share (after extraordinary items) (not annualised); (of Rs. 10 each)		-	
	(a) Basic (Rs.)	0.61	1.44	0.39
	(b) Diluted (Rs.)	0.61	1.44	0.39

. The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange website (www.mseiindia.com) and on the company's website (www.aggarsainspinners.com). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the

Board of Directors at their meeting held on 29-05-2025 For and on behalf of Board For Aggarsain Spinners Limited

Sunny Garg (Director) Date: 29.05.2025 Place: Panchkula

MARWADI SHARES AND FINANCE LIMITED Registered Office: X-Change Plaza, Office No. 1201 to 1205, 12th Floor, Building No. 53E, Zone - 5, Road 5E, Gift City, Gandhinagar - 382050 Corporate Office : Marwadi Financial Plaza, Nana Maya Main Road, Off 150 Feet Ring Road,

Rajkot-360001. Email: inquiry@marwadionline.in, Phone: 0281-7174000 / 6192000 **CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)

Year Ended 31.03.2025 31.03.2024 **Particulars** (Audited) (Audited) 72,931.50 91,120.85 Total income from Operations Net Profit/(Loss) for the period 53,464.79 44,729.21 (before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 53,464.79 44,699.97 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional 32,976.88 39,427.48 and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) 39,443.03 32,994.26 and Other Comprehensive Income (after tax)) 6 Paid up Equity + Preference Share Capital# 10,997.25 10,997.25 7 Reserves (excluding Revaluation Reserve) 157,524.13 115,365.97 4,036.38 8 Securities Premium Account 4,036.38 9 Net Worth 168,545.88 126,363.21 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt * 59,800.00 59,800.00 11 Outstanding Redeemable Preference Shares 10,000.00 10,000.00 12 Debt Equity Ratio 0.88 0.89 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 13 395.52 330.85 2. Diluted : 395.52 330.85 14 Capital Redemotion Reserve 439.64 439.64 15 Debenture Redemption Reserve 4,980.00 4,980.00

17 Interest Service Coverage Ratio

16 Debt Service Coverage Ratio

Paid up Equity Share Capital includes Preference Share Capital of Rs. 10,000 Lakhs.

1 *Paid up Debt Capital represents debt raised through issue of debentures.

III The above is an extract of the detailed format of consolidated annual financial results filed with the BSE Limited under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the consolidated annual results is available

on the website of the BSE Limited and Marwadi Shares and Finance Limited

(https://www.marwadionline.com/). IV For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed at (https://www.bseindia.com/)

For, Marwadi Shares and Finance Limited

0.50

4.25

0.58

5.46

Place : Rajkot Date: 31.05.2025 Managing Director DIN: 00088018

Mr. Ketan H. Marwadi

epaper.financialexpress.com

१३ (२) अंतर्गत कर्जदारांना संचना

विरार सेवा

४२१३०३.

देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून २ वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. पंरतू, त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. याचसंदर्भात विमानतळावरील इंडिगो

एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला व आपल्या न्याय मागण्या मांडल्या भाजपाकडे मांडल्या होत्या. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांना न्याय मिळवन देण्याची भमिका घेत या गंभीर विषयाच्या अनुषंगाने भाजपच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करण्यात आली. कंपनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या या रास्त होत्या, त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत यशस्वी तोडगा काढण्याच्या दृष्टीने गेले काही महिने व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेण्यात आल्या. अखेर. कर्मचाऱ्यांचे हित ध्यानात घेऊन इंडिया

रोहा हाऊसिंग फायनांस प्रायव्हेट लिमिटेड

सेक्टर १६, नॉयडा, उत्तर प्रदेश - २०१ ३०१.

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकंस्ट्वशन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम

सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की खालील कर्जदार/ रांनी ज्यांनी रोहा हाऊसिंग फायनांस प्रायव्हेट लिमिटेड (आरएचएफपीएल) कडून कर्ज घेतले

असन आरएचएफपीएलकड एत्यांच्या कर्जाच्या सामायिक मासिक हफ्ता (ईएमआय) चा भरणा करू शकलेले नाहीत आणि त्यांचे कर्ज खाते नॅशनल

हाऊसिंग बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणन वर्गीकत केले आहे. कर्जदारांनी आरएचएफपीएलकडे स्थावर

मालमत्तेची सरक्षा प्रदान केली आहे ज्याचा तपशील खाली वर्णन करण्यात आला आहे. कर्जाचा तपशील आणि कर्जदार/ ने आरएचएफपीएल कदे दिनांकानमार थकबाकी आणि देय रक्कम देखील येथे खाली दर्शविली आहेत. कर्जदारा (रां) ना तसेच सामान्यत: जनतेला याद्वारे सचित केले

जाते की निम्नस्वाक्षरीकार आरएचएफपीएलचे अधिकत अधिकारी असल्याने. सिक्यरीटायझेशन अँड रिकंस्टक्शन ऑफ फायनॅन्शियल ऑसेट

अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफेसी कायदा) या तरतदींनुसार खालील कर्जदारांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. जर

खालील कर्जदारा (रा) ना सूचने पासन ६० (साठ) दिवसांच्या आत त्यांच्या नावावर दर्शविलेल्या थकबाकीची परतफेड करण्यात अयशस्वी झाले

तर, निम्नस्वाक्षरीकार सरफेसी कायदा २००२ च्या पोट कलम (४) अंतर्गत स्रक्षित धनको ह्यांना प्रदान केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक

अधिकारांचा वापर करतील. सामान्य जनतेला खाली वर्णन करण्यात आलेल्या मालमत्ता/ मत्तांशी व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कर्जदार (रां) / सह-कर्जदारा (रां) चे नाव/

कर्ज ए/ सी क्र. / शाखा

एलएएन: एचएलव्हीआरआरसीएससीपीआर००००५००३०२९/ शाखा:

१. गणेश विठोबा नाटेकर (कर्जदार) पत्ता: श्री साईबाबा ट्वीस्टर्स के १०

११ जय मातादी कंपाउंड, काल्हेर, भिवंडी, भिवंडी, महाराष्ट्र ४२१३०२

२. प्रज्ञा गणेश ठाकूर (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता: खोली क्र. १२ ओम साई,

अपार्टमेंट, खोणी गाव, शिवसेना कार्यालयाजवळ, भिवंडी, ठाणे महाराष्ट

दोघे येथे देखील: सदनिका क्र. १०४, मध् रेसिडेन्सी इमारत क्र. ०४, खोणी

गाव भिवंडी. शिवसेना कार्यालयाजवळ. कल्याण क्र. ६४, हिस्सा क्र. ९२

एलएएन: एचएलकेव्हायएनसीएसएपीयू००००५००९९६०/ शाखा:

कल्याण सेवा. १. हुस्ना निसार खान (कर्जदार) पत्ता: रियाझ व्हेजिटेबल

शॉप क्र. जे १०८, ए.पी.एम.सी. मार्केट, बैल बाजार, फोर्टिस हॉस्पिटल,

सर्वांचा पत्ता : एच. क्र. २३३, फिरोझ ऑफिस समोर हाफकिन चाळ, श्री

सर्व येथे देखील: सदनिका क्र. ३०२, ३ रा मजला, विंग एफ, कणाल होम्स

सर्वे क्र. २०, हिस्सा क्र. १ पोलीस चौकी जवळ, पडघा रोड, जय मल्हार

एलएएन: एलएव्हीआरआरमीएलपीआरएम००००५०१२७२४/ शाखा:

१. जयेश अमृत पटेल (कर्जदार) पत्ता: दुकान क्र. ६, महाकाळ चाळ, ९०

२. रेश्मा डब्ल्य/ओ जयेश पटेल (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता: सदनिका क्र.

४९०, ४ था मजला, बिल्डींग साई दत्त अपार्टमेंट, साई दत्त सीएचएसएल,

दत्त नगर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९ दोघे येथे

देखील: सदनिका क्र. ४१०, ४ था मजला, साई दत्त अपार्टमेंट, साई दत्त

सीएचएसएल, ९७, गाव तुर्ळीज, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जिल्हा

एलएएन: एलएव्हीआरआरसीएलपीसीएम००००५०१३००१/ शाखा:

विरार सेवा. १. मंदार नामदेव निजाई (कर्जदार) पत्ता : लॉजिंग रिसोर्ट अँड

फड मर्व्हिम रामा भास्कर फार्म हाउम फार्र स्टॉप. कळंब बेंच. नालामोपारा

दोघे राहणार : राम मंदीर नंतर, रणभाग, कळंब बेंच, नालासोपारा पश्चिम,

दोघे येथे देखील: घर क्र. ७७१, गला, कळंब गाव, पोस्ट कळंब, ता, वसई

एलएएन: एचएलकेव्हायएनसीएससीपीआर००००५०१३३३५ आणि

एलएकेव्हायएनसीएलपीआरएस००००५०१३३३६/ शाखा: कल्याण

सेवा १. सुजाता पांडुरंग लोंढे (कर्जदार) पत्ता १: ८/२१ चटई चाळ, ३/बी

पत्ता २: २१ वा मजला, प्लॉट क्र ८ हिरालाल रामपाल चाळ, जकेरिया बंदर

. फलचंद हरिराम यादव (सह-कर्जदार) पत्ता: चाळ क्र. ८, खोली क्र. ११-

दोघांचा पत्ता: सदनिका क्र. १७, २ रा मजला, अनंत निवास अपार्टमेंट,

घर क्र. ०५२२/०००३ गाव करावे, नेरूळ, नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७०६

एलएएनः एलएव्हीआरआरमीएलपीआरएम००००५००५१९८ आणि

एलएपीएडीजीएलपीआरएस००००५००९८४०/ शाखा: विरार सेवा

आणि पडघा: १. त्रिशूल अनंत ठाकरे (कर्जदार) पत्ता: टायगर स्पोर्ट्स

साईछत्र अपार्टमेंट गाळा क्र. ०९, १ ला मजला, ५१६ पडघा रोड, नाशिक

२. अश्विनी विष्णु सूर्यवंशी (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता : सदनिका क्र. ०७,

औदंबर अपार्टमेंट बी विंग, तळ मजला, बालाजी नगर, पडघा गाव, भिवंडी,

दोघे येथे देखील: सदनिका क्र. ०७, तळ मजला, बी विंग, औदुंबर

अपार्टमेंट, आर. एक. पालवी इंग्लिश स्कूल जवळ, बालाजी नगर, पडेंघा,

घर क्र. १२०१, सर्वे क्र. १२३ ए/८ पार्ट, प्लॉट क्र. ५, ६, ३१ गाव पडघा,

तालका भिवंडी, जिल्हा ठाणे तालका भिवंडी जिल्हा ठाणे भिवंडी, महाराष्ट्र

फट रोड जवळ. नालासोपारा पर्व पालघर, ठाणे, महाराष्ट 🗕 ४०१२०९.

हॉटेल समोर, बापगावटोल, भिवंडी, जिल्हा ठाणे महाराष्ट्र ४२१३०२

कृष्ण नगर, कल्याण पूर्व ठाणे, कल्याण, महाराष्ट्र ४२१३०६

९३ गाव खोणी भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०३

कल्याण, ठाणे कल्याण, महाराष्ट्र – ४२१३०१

२. निसार अहमद खान (सह-कर्जदार)

३. रियाझ निसार खान (सह-कर्जदार)

पालघर ठाणे, महाराष्ट्र ४०१ २०९.

पश्चिम पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०३.

जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०३

रोड, काळाचौकी, मुंबई, महाराष्ट्र – ४०००३३

बी. काळाचौकी जवळ. मंबई. महाराष्ट ४०००३३

रोड. ठाणे भिंवडी, भिवंडी, महाराष्ट्र ४२१३०२

महाराष्ट्र, ४२१३०२.

ठिकाण: महाराष्ट्र

दिनांक: ३१.०५.२०२५

२. उषा नामदेव निजाई (सह-कर्जदार)

पालघर मुंबई, महाराष्ट ४०१३०१.

कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र. १११७ आणि १११८, ११ वा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर,

मागणी सूचना

टिनांक आणि

खकम

१५-०५-२०२५

आणि

१५-०५-२०२५

आणि

१८.५७.२८७/-

१५-०५-२०२५

रु. ६,११,२६१/-

84-04-2024

आणि

30,80,637/-

84-04-2024

आणि

१०,०८.५९६/-

आणि

आणि

रु. ५,४६,४४२/-

आणि

रु. ३.६९**.**१६३/-

सुरक्षित मत्ता (मत्ते)चे वर्णन

मालमत्तेच्या धारण केलेल्या सर्व

खंड आणि भखंडाचा पत्ता: सदनिका

क्र. १०४, मधु रेसिडेन्सी इमारत क्र.

०४, खोणी गांव भिवंडी, शिवसेना

कार्यालयाजवळ, कल्याण क्र. ६४,

हिस्सा क्र. ९२ ९३ गाव खोणी भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०३

मालमनेच्या धारण केलेल्या मर्व खंड

आणि भखंडाचा पत्ताः सदनिका क्र

३०२, ३ रा मजला, बिंग एफ, कुणाल

होम्स, सर्वे क्र. २०, हिस्सा क्र. १

पोलीस चौकी जवळ, पडघा रोड, जय

मल्हार हॉटेल समोर. बापगावटोल

भिवंडी, जिल्हा ठाणे महाराष्ट्र

मालमत्तेच्या धारण केलेल्या सर्व

खंड आणि भूखंडाचा पत्ता: सदनिका

क्र. ४१०, ४ था मजला, साई दत्त

अपार्टमेंट, साई दत्त सीएचएसएल,

९७, गाव तुळींज, नालासोपारा पूर्व,

ता. वसई, जिल्हा पालघर ठाणे

मालमत्तेच्या धारण केलेल्या सर्व खंड

आणि भूखंडाचा पत्ता: घर क्र. ७७१,

गला. कळंब गाव. पोस्ट कळंब. ता.

वसई. जिल्हा पालघर. ठाणे. महाराष्ट

मालमत्तेच्या धारण केलेल्या सर्व

खंड आणि भुखंडाचा पत्ता: सदनिका

क्र. १७, २ रा मजला, अनंत निवास

अपार्टमेंट, घर क्र. ०५२२/०००३ गाव

करावे, नेरूळ, नवी मुंबई, महाराष्ट्र

आणि भखंडाचा पत्ताः सदनिका क्र.

०७, तळ मजला, बी विंग, औदंबर

अपार्टमेंट, आर. एक. पालवी इंग्लिश

स्कल जवळ. बालाजी नगर. पडघा.

घर क्र. १२०१, सर्वे क्र. १२३ ए/८

पार्ट, प्लॉट क्र. ५, ६, ३१ गाव पडघा,

तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे तालुका

भिवंडी जिल्हा ठाणे भिवंडी, महाराष्ट्र

रोहा हाऊसिंग फायनांस प्राय॰हेट लिमिटेड

सही/- प्राधिकृत अधिकारी

१५-०५-२०२५ मालमनेच्या धारण केलेल्या सर्व खंड

महाराष्ट्र ४०१२०९.

४०१२०३

828302

एअरलाईन्स कंपनीच्या मुंबई व गोवा सह देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातुन २ वेळा वेतनवाढ देण्याची भाजपची मागणी मान्य करण्यात आली. व त्या दष्टीने प्रक्रिया करुन निर्णय घेण्यात आला. याचा लाभ देशभरातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार असून त्यांच्यावरील गेले काही वर्षे सूरु असलेला अन्याय दूर झालेला आहे, असे श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नेहमीच कामगारांच्या हिताचा विचार केला आणि कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षाने घेतली. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी

झालेल्या चर्चेअंती यशस्वी तोडगा निघाला असून प्रत्येक कामगारांना चांगली पगारवाढ मिळेल याची दक्षता घेण्यात आल्याचे श्री. रविंद चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात कामगारांच्या वेतनासोबतच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात देखील व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांमसमेवत होणा-या पुढील बैठकांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात येईल, असेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ग सर्व लोकांना माहिती देण्यात येते की माहो आंशल तनाह रस्वे तलाटी हे बृहन्धुंबई महानगरपालिकेच्या हदीत गाव गुंदवली अंधेरी तालुक्यातील आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात स्थित असलेल

.... सर्वे क्रमांक ४२-ए आणि सीटीएस क्रमांक ५०६, ५०७, ५०७-१ .०७-१२ वर बाँधकामीत लाभ आशिष हमारतीत आणि ही लाभ आशिष को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिभिटेड म्हणू-ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये, सहाव्या मजल्यावर, मोजमापी 934 चौरस फर क्षेत्र चा फ्लॅंट कमांक सी-60१ चे मालक आहेत १२ चारा पूरण्य संस्थान स्थान त्यांचे भागीवार पंत्र चाराव आहा. १. क्रिप्टेंटक कॉपीरेशन स्थान त्यांचे भागीवार पंत्रक देशाई व्यांचे विक्रता म्हणून आणि नितेश सुरेश वेरीवाल यांनी खरेदीवार म्हणून (फ्लॅंटच्या बाबतीत) यांच्यातील निप्पादीत १३.०२.२००४ (अंधेरी-२-१५१८/२००४) रोजीस नीदणीकृत १२.०२.२००४ रोजीच

ोदणीकृत विक्री करिताचा करार भेतेश सुरेश बेरीवाल यांनी विक्रेता म्हणून आणि ्राची व्यवस्था विकास स्थापना स्थापन स्थापना स्थापना स्थापन करिताचा करार

थी. चेपकलाल मणिलाल मेहता यांचे १९.१२.२००८ रोजी मंबईत

आ. प्रकाशित नाम्यात प्रशा नाम १० आपती पुष्पा चेपकला पेतन नवन झाले आणि ते त्यांच्या मागे १) ओपती पुष्पा चेपकला पेहला (पत्नी) (२) औपती विना किरण कार्याड्या (विवाहित मुला (३) औ. निनाद चेपकलाल पेहता-(मुलगा) आणि (४) औ. तपस चेपकलाल पेहता (मुलगा) हे मयताचे एकमेव हायदेशीर वारस, उत्तराधिकारी वारसा, शेअरचे दावेदार आहेत. १. पष्पा चेपकलाल मेहता. २. बिना किरण कपाडिया आधि ६. दुन्ना चनवारा चरणा है। एक विराम करिए विशासना जाना इ. निनाद चर्पकाल फेला चीनी भीडून देणारे आणि तापस चेपकाला फेला चीनी सोडून धेणारे चीच्या दरम्यान निम्पादीत ३०.०८.२०२१ रोजीस नीदणीकृत (भुंबई ८-अंधेरी-२-१०८५०/२०२१) ३०.०८.२०२१ रोजीचा नीदणीकृत सोडून दिल्याच्या विलेख. तापस चेपकलाल मेहता आणि आशो तपस मेहता योंच्यात त्योंच्य पीओप तपस चंपक लाल मेहता त्यामधील विक्रेता आणि श्रीमती तानाः पाओए तपस घषकलाल भहता त्यामकाल चक्रता आण क्रमता ताना रखे ततारी खंदीदार म्हणून यांच्याचार्फत निष्णवीत २९.०५.२०२ रोजीचा नींदणीकृत विक्री करार (चुंबई-१३-अंबेरी-६-८९९५/२०२५ नींदणीकृत विक्रीकरिताचा करार आणि तेव्हापासून माझा आँशल त लॅटच्या वापरात. कळ्यात आणि ताब्यात आहे. आणि माझा अशिर पदर फ्लॅट कोणत्याही वित्तीय संस्थांना गहाण ठेवण्याचा विचार करीत धारे ग्रहर फर्नेट किया त्याच्या कोणत्यांनी भागामध्ये विकी भेट

ठिकाणः मुंबई तारीखः ३१.०५.२०२५ वंकज कुमार द्विचेदी (उच्च न्यायालयाचे वकील) कार्यालयः छवीनाथ पढि कंपाउंड, एअर पोर्ट रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५

आहे. स्वर् स्तिर विकास स्वाच्या प्राणानाहा नामान्य स्वाच्या, नर संडेपड्डा, वारसा, देवाणधेवाण, ग्रहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त तावा, सुविधा, जप्ती किंवा अन्यथा हितसंबंध असल्याचा दाव

करणाऱ्या सर्व व्यक्तीनी या सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आ खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. अन्यथा, पुढील कायदेशी

पावले उचलली जातील आणि त्यानंतर कोणतेही आक्षेप घेतले जाणा

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येते की १३ मार्च २०२५ रोजीच्या विकास करागटारे सब रजिस्टार ऑफ ऑश्यरन्स, मुंबई-२७ (विभाग-२) यांच्याकडे नोंदणी क्रमांक एमबीई २७-५७५२/२०२५ दिनांक १३/०३/२०२५ अंतर्गत रीतसर नोंदणीकृत माझे क्लायंट मे. टू आर्क रिॲलिटी, एक नोंदणीकृत भागीदारी फर्म, ज्याचे कार्यालय जी/४, माजिद अपार्टमेंट, न्यू हॉल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७० येथे आहे, तिचे भागीदार (१) श्री. मोहसीन अली शौकत अली खान (२) श्री. झीशान अब्दुल लतीफ खान आणि (३) श्री. इम्रान अब्दुल लतीफ खान यांच्या हस्ते, त्यांच्या मालकांकडून (१) श्री. हिदायतुल्ला अब्दुल शेख पुत्र अब्दुल लाल मोहम्मद शेख (२) श्री. एहसानुङ्का अब्दल शेख पुत्र अब्दल लाल मोहम्मद शेख यांच्याकडन लिहिलेल्या अनसचीमध्ये अधिक स्पष्टपणे वर्णन केलेल्या मालमत्तेच्या संदर्भात विकास अधिकार प्राप्त केले आहेत. त्यात समाविष्ट असलेल्या अटी आणि शर्तींबर

सदर मालमत्तेवर वारसा, वाटा, विक्री, गहाणखत. भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तु, ताबा किंवा भार, वारसाहक, कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा कोणताही दावा किंवा अधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत त्यांच्या/त्यांच्या अशा टाव्याची सर्व कागदपत्रांसह आवश्यकता आहे. अन्यथा असे गहीत धरले जाईल की सदर मालमत्तेवर कोणतेही प्रतिकल दावेदार नाहीत आणि माझा क्लायंट त्यानुसार सदर मालमत्तेचा विकास करण्यास पुढे जाईल आणि अशा व्यक्तीचा दावा माफ मानला जाईल आणि माझ्या क्लायंटवर बंधनकारक नाही.

वरील अनुसूची खालील बाबींशी संबंधित

चौ. मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीचा किंवा जिमनीचा तो सर्व तुकडा किंवा वारसाहक किंवा त्याच्या आसपास, सी.टी. एस. क्रमांक ९४८, ९४८/१, ९४८/२ आणि ९४८/३, सर्वे क्रमांक २६६, हिस्सा क्रमांक १ गाव: कुर्ला , तालुका कुर्ला, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा (एमएसडी) च्या नोंदणी उपजिल्ह्यातील आणि त्यावर उभ्या असलेल्या आणि नंतर हाजी अब्दुल हवेली वैद्य भवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व परिसर संरचनांसह, मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्डच्या महानगरपालिकेच्या हद्दीत, ब्राह्मण वाडी, पाईप रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० येथे स्थित आहे.

दिनांक : ३१ मे २०२५ ठिकाण: मुंबई

वकील उच्च न्यायालय दुकान क्रमांक १४, १ ला मजला. स्टार हाईट

मॉल (भारत सिनेमा), कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ. कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७०.

विमलेश सिंह

मोबाईल क्रमांक ९८९२३८१९९५

ANUROOP PACKAGING LIMITED

CIN NO. L25202MH1995PLC093625

Address: 607, 6™ Floor, Ijmima Complex, Off. Link Road, Malad West, Mumbai — 400064. Tel No: 022-35435303, Email id:- info@anurooppackaging.com, website:- https://anurooppackaging.com/

EXTRACT OF AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL **RESULTS FOR THE FOURTH QUARTER ENDED MARCH 31, 2025**

		· · · · · · · · · · · · · · · · · · ·		
Particulars	Quarter Ended March 31, 2025 (₹ in Lakhs) (Standalone)	Quarter Ended March 31, 2025 (₹ in Lakhs) (Consolid ated)		
Total Income	122.01	865.24		
Profit before Tax	21.49	341.15		
Net Profit after Tax	27.16	250.42		
Earnings per Share (₹) – Basic & Diluted	0.24	2.02		

- The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone & Consolidated Financial Results for the fourth quarter and financial year ended March 31, 2025 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The full format of the Standalone as well as consolidated Results for the fourth quarter and Financial Year Ended March 31, 2025 approved by the Board of Directors at their meeting held on May 30, 2025; along with Audit Report is available on the website of the Stock Exchange at https://www.bseindia.com/ and on the Company's website at https://anurooppackaging.com/.
- The same can be accessed by the URL & by QR Code given below https://anurooppackaging.com/wp-content/uploads/2025/05/March-2025.pdf



For Anuroop Packaging Limited

Akash Sharma **Managing Director** DIN: 06389102

MKVentures Capital Limited

CIN: L17100MH1991PLC059848

Read, Office: 11th Floor, Express Towers Nariman Point, Mumbai - 400021 Website: https://mkventurescapital.com/ Tel No: 91 22 6267 3701 Email: info@mkventurescapital.com

Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March, 2025 STANDALONE FINANCIAL RESULTS [Amount in Rs. Lakhs, except FPS]

Sr.			Quarter Ended	Year Ended		
No.	Particulars	31-Mar-25 (Audited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	31-Mar-25 (Audited)	31-Mar-24 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	340.34	854.12	901.05	2,752.07	4,139.79
2	Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary					
	Activities after tax	(534.84)	535.04	586.71	937.70	2,108.20
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	(532.76)	535.04	586.66	939.78	2,108.15
4	Paid up equity share capital-					
	(Face value of Rs. 10/-each)	384.35	384.35	384.35	384.35	384.35
5	Other equity (including reserves)	-	-	-	9,877.38	8,976.03
7	Earning per share (EPS)					
	(before Extraordinary items)					
	(of Rs.10/-each -not annualised):					
	(a) Basic	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22
	(b) Diluted	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22
8	Earning per share (after extraordinary items)					
	(of Rs.10/-each)-not annualised :					
	(a) Basic*	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22
	(b) Diluted*	(13.92)	13.92	15.27	24.40	55.22
Note	25:		· · · · · ·			

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the guarter and year ended March 31, 2025 is available on the Stock Exchange website: This audited Standalone Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)
- Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The Company is a Non Banking Financial Company and involved in two business activities Loan & investment and Consultancy
- Accordingly, both the activities are separately reported in accordance with Ind AS 108 "Operating Segment". Figures in the previous period have been regrouped, recomputed wherever necessary, in order to make them comparable.
- The figures for the fourth quarter in each of the financial years are the balancing figures between figures in respect of the nine month
- end figures of the respective financial year. Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and Financial year ended 31st March, 2025

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS: [Amount in Rs. Lakhs, except EPS]

Quarter Ended

Sr.			quarter Endou	Tour Elluou		
No.	Particulars	31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	346.67	859.86	905.34	2,768.75	4,152.52
2	Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary					
	Activities after tax	(530.20)	538.66	589.61	949.04	2,117.40
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	(528.12)	538.66	589.55	951.12	2,117.35
4	Paid up equity share capital-					
	(Face value of Rs. 10/-each)	384.35	384.35	384.35	384.35	384.35
5	Other Equity (including reserve)	-	-	-	9,904.55	8,991.86
6	Earning Per Share (EPS)					
	(before Extraordinary items)					
	(of Rs.10/-each-not annualised):					
	(a) Basic	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46
	(b) Diluted	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46
7	Earning per share (after extraordinary items)					
ı	(of Rs.10/-each)-not annualised :					
ı	(a) Basic*	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46
	(b) Diluted*	(13.79)	14.01	15.34	24.69	55.46

Notes:

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2025

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and year ended March 31, 2025 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com)
- This audited Consolidated Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The Company is a Non Banking Financial Company and involved in two business activities Loan & investment and Consultancy. Accordingly, both the activities are separately reported in accordance with Ind AS 108 "Operating Segment". Figures in the previous period have been regrouped, recomputed wherever necessary, in order to make them comparable.
- The figures for the fourth quarter in each of the financial years are the balancing figures between figures in respect of the nine month
- end figures of the respective financial year. For and on behalf of the Board of Directors

For Mkventures Capital Limited Madhusudan Murlidhar Kela **Managing Director** DIN: 05109767

केनरा बैंक Canara Bank 📣

ए**आरएम शाखा मुंबई,** चौथा मजला, केनरा बँक बिल्डिंग, आदि मर्झबान स्ट्रीट, मुंबई - ४०० ००१ ईमेलः cb2360@canarabank.com दूरध्यनीः ८६५५९४८०१९ संकेतस्थळः www.canarabank.com

विमोचन सूचना [कलम १३(८)] कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना

१. श्रीमती रोझलिन मेरी अल्बर्ट पिल्लै, १४०१ २ जी इंडिया बुल्स ग्रीन्स-कोण फाटा जवळ, रायगड-पनवेल-महाराष्ट्र. २. श्री अल्बर्टर रवामीनाधन सायमन, १४०१ २ जी इंडिया बुल्स ग्रीन्स-कोण फाटा जवळ-रायगड-पनवेल-महाराष्ट्र. विषयः आर्थिक मालमत्तेचे प्रतिभृतिकरण आणि पुनर्रचना आणि प्रतिभृति हित अंमलबनावणी कायदा, २००२ (यापुढे 'कायदा" म्हणून संबोधित) च्या कलम १३(८) अंतर्गत विमोचन अधिकाराचा वापर करण्यासाठी सूचना. केनरा बँक, एआरएम शाखा, मुंबई (यापुढे "प्रतिभृत धनको" म्हणून संबोधित) चे कायद्याअंतर्गत नियुक्त अधिकृत

अधिकारी म्हणून, मी कायद्याच्या कलम १३(८) आणि सारफेसी नियमांच्या नियम ८(६) अन्वये आपणा सर्वांना खालीलप्रमाणे ही सुचना देत आहे: आपणा सर्वांना माहिती आहेच की प्रतिभूत धनकोने कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक ३०.०१.२०२५ रोजी कर्जदार/फर्म श्रीमती रोझलिन मेरी अल्बर्ट पिल्लै आणि श्री अल्बर्ट स्वामीनाधन सायमन गहाणदार आणि हमीदार (वरील नावे) यांना मागणी नोटिसा जारी केल्या होत्या, ज्यामध्ये रुपये ५१,२७,०८२.१७ (अक्षरी रुपये ए<mark>कावन्न ला</mark>ख

भरण्याची मागणी केली होती. कर्जदार/फर्म, गहाणदार आणि हमीदार (वरील नावे) यांनी वरील मागणी नोटिसामध्ये नमुद केलेली रक्कम परतफेड करण्यात अपयश आल्याने, कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत अधिकृत अधिकाऱ्याने दिनांक २२.०५.२०२५ च्या कव्ना सुचनेत वर्णन केलेल्या प्रतिभृत मालमत्तेचा प्रतीकात्मक कब्जा घेतला आहे. तसेच, दिनांक २४.०५.२०२५ रोजी क्रियनान्शियल एक्सप्रेस आणि प्रथाकाळ वृत्तपत्रांमध्ये ही प्रतीकात्मक कव्ना सूचना योग्यरित्या प्रसिद्ध करण्यात आली

क्तावीस हजार बयासी आणि सतरा पैसे फक्त) आणि त्यावरील व्याज या नोटिसांच्या प्राप्तीपासून ६० दिवसांत

ग्रीतभूत धनकोच्या कञ्चातील प्रतिभूत मालमत्ता विमोचित करून परत मिळवण्याची आपणा सर्वांना ऑतम संधी देण येत आहे, यात अपयश आल्यास कायद्याअंतर्गत खालील पैकी कोणत्याही एका पद्धतीने प्रतिभृत मालमत्ता विकण्यासाठी

वृत्तपत्रांमध्ये विक्री सूचना प्रसिद्ध केली जाईलः . . समान प्रतिभृत मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकड्न किंवा मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक व्यक्तींकड्न रस्पत्रक मागवून; किंवा

- II. लोकांकडुन निविदा मागवृन; किंवा
- II. ई-लिलाव पद्धतीसह सार्वजनिक लिलाव आयोजित करून; किंवा
- v. खाजगी करारान्वये.
- nयद्याच्या कलम १३(८) नुसार, वृत्तपत्रांमध्ये विक्री सूचना प्रसिद्ध होण्याच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी प्रतिभूत मालमत्ता मुक्त करण्याचा आपला अधिकार आहे, यात अपयश आल्यास कायद्याच्या कलम १३(८) नुसार गहाण मालमत्ता मुक्त करण्याचा आपला अधिकार संपुष्टात येईल.
- विषयक कायदा/किंवा चालु असलेल्या इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत प्रतिभृत धनकोला उपलब्ध असलेल्या इतः अधिकारांना बाधा न आणता ही सूचना आहे.

वाशू भगनानी इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीची पूजा एन्टरटेमेंट ॲन्ड फिल्म्स् लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन क्र. : L99999MH1986PLC040559

Place : Mumbai

Date: 30th May, 2025

नोंदणीकृत कार्यालय : फ्लॅट क्र. १, कोएल्हो हाऊस नं. २, जुहू वसंत बाहा सीएचएस लि., जुहू तारा रोड, जुहू, सी प्रिन्सेस हॉटेलजवळ, जुहू, मुंबई, महाराष्ट्र, भारत – ४०० ०४९. दूरध्वनी : ९०९६७९६४०४, वेबसाइट : http://vashubhagnaniindustries.com, ई-मेल : cs@poojaentertainment.in दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(रू. लाखात) (उत्पन्न प्रतिशंकर व											
स्थायी						एकत्रित					
	तिमाहीअखेर		वर्षअखेर			तिमाहीअखेर		वर्षअखेर			
३१.०३.२०२५	39.99.9088	39.03.2028	३१.०३.२०२५	39.03.7078	३१.०३.२०२५	39.99.9078	39.03.2028	३१.०३.२०२५	32.03.2028		
लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
७३.०६	६२.०३	५००.६७	999.03	५,४५०.९४	४४८.१५	१११.२४	७५१.९६	१,५९९.०४	4,200.93		
(४५८.०३)	(५२.७४)	५६५.३६	80.70	८७०.६६	(४५.४३)	(५३.९४)	68.956	६१३.१९	१,११८.४५		
(83.58)	(४६.९०)	\$\$2.8\$	99.90	५६१.०९	66.00	(४८.२०)	५५६.५४	६२४.७६	33.303		
(83.58)	(४६.९०)	\$\$.5\$	99.99	५ ६१.०९	(११२.८६)	₹0.३३	५०३.९८	886.38	८१९.२५		
-	-	-	_	-	99.00	(४५.८७)	-	६२२.८२	-		
_	-	-	-	-	८. ९२	(२.२३)	-	9.98	-		
५,५४३.८५	५,५४३.८५	३,५००.३५	५,५४३.८५	३,५००.३५	५,५४३.८५	५,५४३.८५	३,५००.३५	५,५४३.८५	३,५००.३५		
-	-	-	५,६४८.८६	८९५.५३	-	-	-	७,९३२.९७	४,३४०.५०		
(0.53)	(0.0८)	0.50	0.04	9.09	०.१६	(0.09)	9.00	2.23	१.४६		
(0.8%)	(0.05)	0.84	y0,0	0.98	0.97	(0.09)	3e.0	0.64	9.90		
	লংখ্যাঘবীয়িল	३१.०३.२०२५ ३१.१२.२०२४ लेखापविक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित (४२.०३) (५२.७४) (३४८.६७) (४६.९०) (४४.९०)	तिमाहीअखेर \$१.०३.२०२५	तिमाहीअखंस व्यवं ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२६ ३१.०३.२०२६ ३१.०३.२०२६ वर्षः ३१.०३.२०२६ वर्षः ३१.०३.२०२६ वर्षः ३१.०३.०६ वर्षः ३१.०३.५०२६ वर्षः ३१.०३.०६ वर्षः ३१.०३.०६ वर्षः ३१.०३.०६ १९१.०३ ५०.०६७ १९१.०३ (४५८.०३) (५२.७४) ५६५.३६ ४०.२० (३४८.६७) (४६.९०) ३३२.४३ २७.७० (३४८.६७) (४६.९०) ३३२.४३ २७.७०	तिमाहीअखेर वर्षअखेर \$१.०३.२०२५ \$१.०३.२०२४ \$१.०३.२०२४ \$१.०३.२०२५ \$१.०३.२०२४ लेखापविक्षित अलेखापविक्षित लेखापविक्षित लेखापविक्षित लेखापविक्षित (४५.०३) (४५८.०३) (५२.७४) ५६५.३६ ४०.२० ८७०.६६ (३४८.६७) (४६.९०) \$३२.४३ २७.७० ५६१.०९ (३४८.६७) (४६.९०) \$३२.४३ २७.७० ५६१.०९	तिमाहीअखेर वर्षअखेर \$१.०३.२०२५ \$१.२२.२०२४ \$१.०३.२०२४ \$१.०३.२०२५ \$१.०३.२०२५ \$१.०३.२०२५ \$१.०३.२०२५ \$१.०३.२०२५ वर्ष्णपरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्ष्य लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्य	तिमाहीअखंस वर्षअखंर तिमाहीअखंस वर्षअखंर तिमाहीअखंस ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.१२.२०२४ वर्ष्यापविक्षित लेखापविक्षित लेखापविक्षित लेखापविक्षित लेखापविक्षित अलेखापविक्षित अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्ष्य अलेखापविक्य अलेखापविक्य अलेखापविक्य अलेखापविक्य अलेखापविक्य अलेखापविक्य अलेखापविक्य अलेखापविक्य	स्थायी युवजित तिमाही अच्छेर व्यवजिषेर व्यवजिषेर विमाही अच्छेर ३१.०३.२०२५ ३१.१२.२०२४ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४ ३१.०२.१५ ३१.२४३ ३१.००.६६ (४५.४३) (५३.९४) ७८९.४७ ३३२.४३ २७.७० ५६१.०९ ८८.०० (४८.१०) ५५६.५४ (३४८.६७) (४६.९०) ३३२.४३ २७.७० ५६१.०९ (११२.८६) २०.३३ ५०३.९८ (३४८.६७) (४६.९०) ३३२.४३ २७.७० ५६१.०९ (११२.८६) २०.३३ ५०३.९८	तिमाही अखेर वर्ष अखेर वर्ष अखेर तिमाही अखेर वर्ष अखेर वर्ष अखेर वर्ष अखेर वर्ष अखेर वर्ष अखेर वर्ष अहे. ०३.२०२५ ३१.१२.२०२४ ३१.१२.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ११.८७१ ३१.०३.२०२५ ११.८७१ ३१.०३.२०२५ ११.८७१ ३१.०३.२०२५ ११.८७१ ३१.८७१.२०२ ११.८७१ ३१.८७१.२०२ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१.०४ ११.८७१ १८.४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४		

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३०.०५.२०२५

सही/

- वरील विवरण हे सेबी (सुची व अन्य बिमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचें काठे दाखल करण्यात आलेल्या दि, ३१,०३,२०२५ रोजी संसलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित विलीव निष्कर्यांच्या विस्तृत प्रारूपाचा सहारा आहे. तिमाही व वर्षाअखेरच्या वित्तीय निकारीचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट https://vashubhagnaniindustries.com वरही उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे प्रसावलोकन करण्यात आले अस्त संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि, ३०,०५,२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजरी देण्यात आली आहे



वाश् भगनानी इंडस्ट्रीज लिमिटेड करित सही/-दीपशिखा देशमुख डीआयएन नं. : ०२१४६२१०